

जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणीय प्रदूषण : एक अभ्यास

प्रा. एन. व्ही. नरुले
भूगोल विभाग प्रमुख

सारांश :-

जागतिक तापमान वाढ आणि त्याला अनुसरून क्षेणरे पर्यावरणीय बदल, त्याव्वरे निर्माण होणाऱ्या ममस्या संपूर्ण जगाला भेडगावीत आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी उर्जासाधनांचा अविवेकी वापर हा तापमान वाढीच्या समस्येला उग्र रूप देत आहे. पृथ्वीवरील तापमानाची स्थिती आता वेगाने बदलू लागली आहे. साधारणपणे ही वाढ 0.5 अंश सेंग्रे. इतकी आहे. आणि 2050 पर्यंत ही वाढ 3 अंश सेंग्रे. इतकी होईल असे शास्त्रज म्हणत आहेत. भारतातील सरासरी तापमान 1.5 अंश सेंग्रे. नी वाढलेले आहे. 1998 हे वर्ष सर्वाधिक उण्णा वर्ष ठरले. 2001 पासून ही वाढ कायम आहे, ही वाढ अशीच होत राहिली तर पृथ्वीवरील मजीवस्तृ या उच्च तापमानावर जगू शकणार नाही. त्यामुळे केलीच जागेत होण्याची गरज आहे.

प्रस्तावना :-

मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबरच हे सिद्ध होत आले की, मनुष्य व निर्माण हे एका व्यवस्थेवर अवलंगून आहे. या व्यवस्थेतील हवा, पाणी, जमीन, वनस्पती व जीवजंतू हे पाच घटक एकमेकांवर अवलंगून असतात. ज्यातून एक निर्सर्वाचक तयार होते. परंतु निर्माणाची पूजा करणारा मानव कालांतराने पृथ्वीवरील वनस्पतीची तोड करून शेती, उद्योग व व्याहाती निर्माण करताना. नैसर्गिक साखनसंपत्तीचा दुरुयोग करू लागल्याने मानवाच्या गम्भोवतालची

परिस्थिती म्हणजेच पर्यावरण प्रदूषित होऊ लागल्याने पर्यावरणीय धोक्यांची मालिका सुरु झाली आहे. विषय विवेचन :-

पृथ्वीच्या सगसगी तापमानातील अलिकडच्या दशकातील वाढ आणि भविष्यात होणारी वाढ ही व्याख्या जागतिक तापमान वाढ (Global warming) व मानवी संबंध स्पष्ट करते. पृथ्वीच्या भूपश्छाचे व सागराचे सगसगी तापमान नजिकच्या काळात डापाट्याने वाढत आहे. 1901 ते 2005 या कालावधीत पृथ्वीची सरासरी तापमानवाढ 0.74 ते 1.33 फॅ. इतकी राहीली आहे व त्याचे प्रमुख कारण म्हणजे हरितगऱ्या वायुत झालेली वाढ होय. पश्चवीच्या तापमान वाढीमाटी काही नैसर्गिक कारणही जबाबदार असले तरी मानवाची कृती हे तापमान वाढीचे मुख्य कारण होय. वातावरणातील कर्बवायुच्या वाढीमुळे सुर्याची उण्णा पृथ्वी पृष्ठाकडे मोठ्या प्रमाणात पोहचते. हरितगऱ्या मधून मोठ्याप्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात सोडला जातो. याबरोबरच इंधनाचे ज्वलन, कोळशाचे ज्वलन या क्रियातूनही कार्बन डाय ऑक्साईड वायू वातावरणात सोडला जातो. ज्यामुळे वैशिवक तापमान वाढ झालेली आहे. तापमानातील वाढ ज्वर याच प्रमाणात होत राहीली तर सागराच्या हालनाली, रोगप्रसार, शेतीची नापिकी या समस्या अधिक प्रमाणात उद्भवतील.

Global warming is nothing but it is a greatest start of atmospheric changes which directly effects on human lifestyles as well as every living thing and name carbon dia oxide will destroy earth without taking space or any sympathy with livinghood.

जागतिक तापमान वाढ :-

जीन फोरियरने 100 वर्षांपूर्वी ग्रीन हाउस इफेक्ट या शब्दाचा प्रयोग केला. हरितगऱ्या परिणामामुळे पृथ्वीचे तापमान (1.5 अंश सेंग्रे.) उशविक मयादेत कायम राहते. परंतु कार्बन डाय ऑक्साईड, मिशेन, क्लोरोफल्ट्युरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड सारख्या वायूने वातावरणातील प्रमाण वाढले तर पृथ्वीला सुर्याकडून मिळालेली उण्णाता वातावरणाच्या वरच्या धरात जाऊ

शक्त वारी आणि पृथ्वीवरील वातावरणाचे तापमान वाढते, होच तापमान वाढ म्हणून जगभर गोंगवत आहे. कारखाने, वाहणे, व स्वयंपाकासाठी इंधाणाचे उचलन हेतु असताना अधिक प्रमाणात कर्तव्य डाय आंकसाईड वायूची निर्मिती होते. या वायूचा वातावरणातील वाढता प्रभाव हाच आपल्या चिंतनाचा विषय आहे. ही कोणतीही नैसर्गिक आपल्ती नमून मनुष्यांच्या आधुनिक जीवनशैलिचा परिणाम आहे.

हरितगृह वायू :-

औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाल्यापासून वातावरणातील या वायूचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. या हरितगृह वायूत कलोरोफल्यूरोकार्बन, हायड्रोफल्युरो कार्बन, हायड्रोकलोरोफल्युरोकार्बन, परफल्युरोकार्बन, आणि हेक्साफल्युरूरॉइड्स हे सर्व मानव निर्मित हरितगृह वायू आहेत.

हरितगृह वायूचे परिणाम :-

१. धर्मीय प्रदेशातील व उंच प्रदेशातील बर्फ वितळू लागले आहे.

२. उच हिमाच्छादीत पर्वतात उगम पावणाच्या नद्यांचे बर्फ वितळून नद्यांना महापूर येत आहेत. माहजिकन्य नदीकाठाच्या व मुखाशी असणाच्या प्रदेशाची हाती हाते.

३. पृथ्वीवरील हिमसाठे वितळल्यामुळे सागराच्या पातळीत १५ ते ९० सें.मी. ने वाढ होईल असा वेळेस उत्तर व वायव्य युरोप भुमध्य समुद्रकिनारी प्रदेश, बाग्लांदेश, उत्तर कॅनडा, संयरिया इत्यादी प्रदेश पुराप्रसन होतील.

४. बर्फ वितळल्यामुळे हिमप्रदेशाची उण्णता परिवर्तनता कमी होऊन पश्ववीच्या उण्णता ग्रहणात वाढ होईल.

५. तापमान वर्षांमुळे भुवंदेशाची शुक्रता वाढून पर्जन्याचे प्रमाण कमी होईल. साहजिकन्य शंती उत्तमांदान घट गेले आहे.

६. कार्बनडाय आंकसाईड्च्या प्रमाणात वाढ झाल्याने वन परिवर्तन घडेल.

७. तापमान कृदीमुळे ग्राण्याच्या गव्हनेत बदल घडून काही जीवजातीचे उव्हग्नीकरण होईल तर काही नव्हन जाती निर्माण होतील.

पर्यावरणीय प्रदृष्टण :-

पृथ्वीचा पश्चिमांग उत्तरार गहण्याची अंकसाईड अल्प प्रमाणात अमेण आवश्यक कार्बनडाय आंकसाईड अल्प प्रमाणात अमेण आवश्यक आहे. मात्र त्याचप्रमाणे मध्यांदेंक्षा जाती झाल्याने जागतिक उपावश्वदीची घटा वाजावल्या मुरुवात झाली आहे. त्यातृप उद्भवणांने धोके पृथ्वीलप्रमाणे आहेत.

१. ओझोनचा क्षय :

आंकसीजन गोंवत मुर्यंप्रकाशाची अभिक्रिया होऊन ओझोन वायू तयार होतो. पश्ववीच्या वातावरणात होऊन ओझोन वायू तयार होतो. पश्ववीच्या वातावरणात २० ते ५० कि.मी.उंचीवर हा थर असिन्वात आहे. या थरामुळे पृथ्वीकडे येणारी अतिनिल किंवं योग्य नेतल्यी जात असल्याने तो थर पृथ्वीची मंददृक छत्री म्हणून काम करतो. मात्र १०८० च्या टशक्कात या थराची जाडी कमी झाल्याचे तर काही थराता छिंद पडल्याचे लक्षात आले. ओझोन थराच्या नाशामुळे पृथ्वीकडे येणारे अतिनिल मुर्यकिणे आपला प्रभाव सजीव सृष्टीवर पाडू लागले. त्वचेचे ककरीग, मोतीविंदूचा विकार बळावू लागले. शेतानील पिके व एकपंथीय सजीवांना धोका पाहोचला. त्यामुळे नैसर्गिक अनसाखब्यावर परिणाम होऊन वनस्पतीची तोड झाल्याने वातावरणातील कार्बनडाय आंकसाईडचे प्रमाण वाढले.

२. वातावरणातील बदल :

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या व्यावर मानवाने निसर्गावर स्वामित्व मिळविण्याचा प्रयत्न सुरु टेवला आहे. यासाठो औद्योगिकरणाचा आधार घेतला. उद्योगांमधून बाहेर पडणारे दूषित वायू वातावरणात कमालीचे बदल घडवून आणत आहेत. मानवाने नैसर्गिक संसाधनांची केलेली लुट, जंगलांची बेळुट कतल, दगडी कोळसा, पेट्रोलियम यासारख्या इंधनाचा अमर्याद वापरामुळे कार्बनडाय आंकसाईड ४९ टक्के, मिथेन १८ टक्के, कलोरोल्युरो कार्बन १८ टक्के, नायट्रस आंकसाईड ६ टक्के हे सर्व हरिगृह वायू या टक्केवारीने तापमान वाढ घडवून आणत आहेत.

जपानमध्ये ताशी पर्जन्यामाग ५०मी.मी.ने वाढल्याने लक्षात आले. होगवडग मध्ये १९९७ साली

मग्नी पाऊस ३३४३ मि.मी. इतका पडला, त्याचे करण देखील जागतिक तापमान वाढ हेच होते. जगातील अनेक देशांनी २०व्या शतकातील जागतिक उमाना अद्याज वेळुन कार्यवाही सुरु केली आहे. उदा. मलेशियाने कौलालंपूरची राजधानी पुत्रजयाला हलवली. जपानने किनाच्यालगती शहरे टप्प्याटप्प्याने हलवायला सुरुवात केली आहे. सिंगापूरसारख्या शहराला हलवण्याची गरज भासल्यास काय करावे लागेल यासाठी योजना तयार केली जात आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप येथे या नोंदीचे युद्धपातळीवर नियोजन सुरु आहे.

३. वाढके व चक्रिवादळे :

तापमान वाढीने सागरी वाढळांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भरतीच्या लाटा अधिक वेगाने किनाच्यावर घडकतात. जगातल्या अनेक किनाच्यावर समुद्राने अनिकमण केल्याचे उपग्रहीय फोटोमधून दिसून येते. ब्रांगलच्या उपसागरातून आंध्र, ओरिसाला येणारी चक्रीवाढळे, अरबी समुद्रातून गुजरात, महाराष्ट्रावर येणारी म्हुम्दी वाढळे हिंदी महासागरातील सुनामि परिवर्तीत होणारी वाढळे इत्यादीचा अप्रतक्षरित्या ग्लोबल वार्मिंगशी मंत्रंश संगितला जातो.?

४. सागरपातळीत वाढ :

सद्यरिस्थीत महासागराच्या पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. इ.स.२१००पर्यंत सागराची सरासरी गताची १.८८ सेमी. वाढण्याची शक्यता दर्शविण्यात येत आहे. ज्याचा परिणाम सागराचे खोरे पाणी जमिनीवर पमल्याने अनेक पर्यावरणीय समस्यांचा सामना करावा लागेल. डिजिप्टमधील नाईल नदीचे खोरे, यांगलांदेशमध्ये गंगा—ब्रह्मपुत्रे खोरे, मालदीव बेट, मार्शल द्विपसमुह यांना या समस्येचा अधिक धोका अमल्याचे जागतिक आरोग्य संघटना २००१ च्या अद्वाल्यान म्हटले आहे. गेल्या दशकात सागरी पातळी ६ इंचांने वर आली. २०१० पर्यंत ती ९ इंचाने वाढलेली असेल. त्यामुळे किनाच्या लगतची शहरे आणि गावे २० इंचाने पाण्याखाली गहतील.

वातावरणातील सर्वसाधारण वायूने जे मिश्रण आहे त्यात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण ०.०३ टक्के आहे. या प्रमाणात वाढ होत असल्याने मार्न ११९५ मध्ये अंटार्किटिक खंडातील हिमनगाला ७०

किमी लांब व ६०० मिटर खोल अशी प्रचंड खाच पडली. त्यामुळे २०००० वर्षांपासून वर्फाखाली दडलेला काही भूभाग उवडा पडला आहे. त्यामुळे वर्फ वितळन सागरी पाण्याची पातळी वाढत आहे.

५. मानवी आरोग्य :

उमावृद्धीचा धोका मानवी आरोग्यालाही आहे. सामान्यत: समाजाचे स्वास्थ, पिण्याचे पाणी, पोट्टीक अन्न, योग्य निवार हे सर्व घटक वातावरणातील बदलानुसार प्रभावित होतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे.

६. एल निनो :

पॅसिफिक महासागरातील प्रवाहामध्ये काही ठराविक कालावधीनंतर होणाऱ्या बदलाशी एल निनो संबंधीत आहे. पॅसिफिक महासागरात दर तीन ते दहा वर्षांनी याचा प्रभाव जाणवतो. महासागराच्या वाढत्या तापमानामुळे १९९७ माली पॅसिफिक महासागरातील प्रवाळ खडकाचे अतोनात नुकसान झाले. ऑस्ट्रेलियातील टाऊन्सहिले येथील जागतिक प्रवाळ खडक नियंत्रण संस्थेद्वारे इ.स.२०५० पर्यंत पृथ्वीवरील सर्व प्रवाळ खडक नष्ट होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

७. पूर :

गेल्या १०० वर्षात पृथ्वीचे तापमान ०.५ अंश. से.ने वाढले आहे. हिमाचे आवरण कमी होत आहे. हिमाच्या वितळल्यामुळे गंगा, ब्रह्मपुत्रा इ. नद्यांना पूर येण्याचा धोका उत्तर भारत व बांगलादेशाला आहे. पूर परिस्थितीचा तडाखा बसलेल्या प्रदेशात अनन्धान्याने उत्पादन कमी होते. रोगाई व किडींचा प्राणीर्भाव वाढतो. अनन्धान्य तुटवडा उग्र रूप धारण करतो.

८. जैवविविधतेचा न्हास :

पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळे वनस्पती व प्राण्यांच्या काही प्रजाती नष्ट झाल्या आहेत तर अनेक प्रजाती नाष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अनसाखल्यामध्ये बिशाड निर्माण होत आहे. सजीव मृटीगाठी जैवविविधतेचा न्हास फार मोठा धोका आहे.

९. वाळवंटीकरण :

आम्हा पर्जन्याने वनस्पती उभी यिके आणि जंगल संपत्तीवर विपरीत परिणाम होतात.

जमिनीमधील अम्लाचे प्रमाण वाढत्यामुळे कॉलिशयमध्ये प्रमाण कमी होऊन जमिनीचा कस जातो. असे भाग उष्ण वाढविटात रूपातरीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

१०. जिवीत हानी :

जागतिक उष्यात कमालीची वाढ झाल्याने पाण्याचे बाधीभवन होऊन जमिनीतील ओलावा नाहिसा होईल. नद्या आणि सरेवरे यातील जलपातळी खाली जावून कृषि उत्पन्नावर त्याचा परिणाम संभव आहे. अमेरिकेत शिकागोमध्ये १९९५ साली ७३० माणसे उम्हावातामुळे मरण पावली. ऑगस्ट २००३ च्या युरोपियन उष्याच्या लाटेने ३५००० माणसे दगावली. फ्लास्मध्ये तापमान ४० अं.से.च्या वर गेल्याने १५००० माणसे मृत्यू झाली.

११. लोकसंख्या विस्फोट :

जगाची लोकसंख्या प्रतिवर्ष १० द.ल.एवढया प्रचंड वेगाने वाढत आहे. इ.स.२०१५ मध्ये जगाची लोकसंख्या ७.२७ अब्ज असेल. वाढत्या लोकसंख्येच्या नैसर्गिक संसाधनावर ताण पडून त्याचा न्हास होत जातो. त्यामुळे पर्यावरणाशी निगडीत अनेक समस्या निर्माण होत आहेत.

नियंत्रणात्मक उपाययोजना :-

१. वृक्ष पुर्नलागवड करणे.
२. उर्जा वापरासंबंधी नव तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज.

३. क्षय पावणाच्या उर्जा साधनावर मात्र करण्यासाठी अक्षय उर्जा साधनांचा शोध घेणे.

४. पृथ्वीवर अस्तित्वात असलेली उर्जा साधने संरक्षित केली पाहिजेत.

५. इंधनातून वाहेर पडणाच्या ऑक्सीजनचे प्रमाण कमी केल्यास हरितगश्ह परिणाम कमी होईल.

६. मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे सी.एफ. सी. व हॅलोजन्सचे उत्पादन मर्यादीत करण्याची आवश्यकता आहे.

७. ओझोन थराचे संरक्षणासाठी रासायनिक द्रव्यांचे उत्पादन व वापर कमी करणे.

८. सुपरसानिक विमनांच्या वापरावर मर्यादा आणने.

९. युरोपिय व अमेरिकी प्रगत राष्ट्रांनी गफिजरेटर्स, एरोसोल्स, अग्निशामके इत्यादीचा वापर

विद्यावातः: Interdisciplinary Multilingual Refereed Journal | Impact Factor 5.131 (IJF)

टाळला पाहिजे. त्याचबरोबर विकरानशिल गण्डांगाली अशा वस्तू वापर नयेत.

संदर्भ सूची :-

१. पर्यावरणशास्त्र — ए.भरत्चा, आॅरिएट लॉगमन
२. पर्यावरणशास्त्र—प्रा.डॉ.सुर्यवंशी, श्री.विद्या प्रकाशन, पुणे.
३. पर्यावरणशास्त्र—रमेश उमाठे, रेखा ठाकरे, विसा बुक्स, नागपूर.
४. पर्यावरण शिक्षण — प्रा.नीत्या पाथरे, चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर.
५. पर्यावरण समस्या — डॉ.श्रीकांत कार्लेकर, डायमंड पब्लिकेशन, पुणे.
६. वायुप्रदूषण — डॉ.किशोर पवार, सौ.नलिनी पवार, मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे.
७. पर्यावरण अभ्यास— डॉ.सुरेश फुले, विद्याभारती प्रकाशन,लातूर.
८. पर्यावरणशास्त्र, डॉ.सुरेखा पडित, श्री.साईनाथ प्रकाशन, नागपूर.
९. पर्यावरणशास्त्र—डॉ.विठ्ठल धारपुरे, पिंपळापुरे पब्लिशर्स,नागपूर.

